

Flusses; so ist wohl st. **पिप्पलालावती** zu lesen VP. 183, N. 34.
पिप्पलि 1) f. = **पिप्पली** *langer Pfeffer* ÇABDAR. im ÇKD. — 2) व-
सिष्टस्य **पिप्पलि** (viell. nom. n. von **पिप्पलिन्**) N. eines Sāman Ind.
St. 3, 234, b.

पिप्पलिश्चाणि (पि० + शो०) f. N. pr. eines Flusses MĀRK. P. 57, 22.
पिप्पलीका (von **पिप्पली**) f. *eine best. Pflanze*, = अश्वत्थी (अश्वत्थ is
= **पिप्पल**) RĀGAN. im ÇKD.

पिप्पलीमूलीय adj. von **पिप्पलीमूल** (s. u. **पिप्पल** 3, b) gaṇa उत्क-
रादि zu P. 4, 2, 90.

पिप्पलीय adj. von **पिप्पल** gaṇa उत्करादि zu P. 4, 2, 90.

पिप्पलू f. N. pr. eines Mannes (Weibes?) gaṇa गर्भादि zu P. 4, 1, 105.

पिप्पिका f. *Weinstein an den Zähnen* TRIK. 2, 6, 19. H. 632. — Vgl.
पितृकृ und इलपिप्पिका.

पिप्पीक m. *ein best. Thier*, viell. *ein Vogel*: शिविश्चिकाएठपिप्पी-
करुणेनाश दक्षिणाः (sind von günstiger Vorbedeutung) VARĀH. Br. S.
85, 38. — Vgl. **पिप्पका**.

पिप्पटा s. **पिप्पटा**.

पिप्रीषा (vom desid. von प्रो) f. *das Verlangen Jmd etwas Liebes zu
erweisen*: **पिप्रीषया** नृतयोऽदुतदर्शनानि दित्सति तुष्टिनवनानि परस्ये-
र्घ्यः VARĀH. Br. S. 19, 10.

पिप्रीषु (wie eben) adj. *Jmd zu erfreuen verlangend* MBH. 2, 1296.
पिप्रीषुस्त सुतान् 7, 6855. HARIV. 2645.

पिप्रु m. N. pr. eines Dämons, welchen Indra überwindet und dessen Burgen er zerstört, RV. 1, 31, 5. 101, 2. 103, 8. 2, 14, 5. 4, 16, 18.
अरन्धयो वैश्विनायु पिप्रुम् 5, 29, 11. 6, 18, 8. 20, 7. 8, 32, 2. 10, 99, 11. 138,
3. — Viell. von पूरु.

पिप्पु m. *Mal am Körper* AK. 2, 6, 1, 49. H. 615. अस्या रूपं भुवोमध्ये
सहनः: **पिप्पुरुतमः** । श्यामाया: पद्मसंकाशः N. 17, 5. °कर्ण॑ *ein Mal am
Ohr habend*: अत्मजन् KĀTH. 12, 13. Offenbar eine redupl. Form.

पित्र (von 1. पा॒) adj. *trinkend* P. 3, 1, 137. — Vgl. त्रि०.

पिववत् adj. *eine Form des Zeitworts* **पिवति** *enthaltend* AIT. Br. 3,
30. 4, 29.

पिव्द, partic. **पिव्दमान** *fest* —, *derb* —, *compact werdend oder seiend*:
ततः संवत्सरे पोषितसंबूबू सा रु पिव्दमानेवेदिपाय *welche ordentlich
fest geworden* (aus der Flüssigkeit) *hervorging* ÇAT. Br. 1, 8, 1, 7. Sū.:
धृतं लक्ष्मी सुस्तिग्राधा. Könnte eine reduplicirte Form (von पद्द॑) sein.

— शा dass.: उभे धुरौ वक्षिरुपिव्दमानोऽत्यर्थेव चरति हितानि: RV.
10, 101, 11.

पिव्दन् (vom vorberg.) adj. *fest*, *derb*, *solid*: विश्वा सु नै विश्वा पि-
व्दना वसोऽमित्रान्मूषकान्कृधि RV. 6, 46, 6. एष वर्तुनि पिव्दना परुषा
योपवाँ श्रति । श्रवं शौदेषु गच्छति 9, 15, 6. SV. liest **पिव्दनः**.

पिव्यारु (von पिव् = पीरु) adj. *schmähend*, *höhnend*, *übelwollend* NIR.
4, 25. बृहस्पते चर्यस इत्पिव्यारुम् RV. 1, 190, 5. श्रमि वृत्रं वर्धमानुं पिव्यारु-
म् पादिमिन्द्र तवसा जघन्य 3, 30, 8. पिव्यारुम् प्रङ्गो द्विति AV. 11, 2, 21.

पिप्पल (= **प्रियाल** und auch daraus entstanden) UḍĀDI. 3, 76. m. N.
eines Baumes, *Buchanania latifolia Roxb.*; n. die Frucht AK. 2, 4, 2,
15. H. 1142, Sch. MBH. 13, 635. HARIV. 12674. R. GORR. 2, 103, 8. 3, 17,
8. 76, 3. SUÇR. 1, 141, 14. 157, 1. 183, 8. 210, 19. °मस्ता 213, 11. °ब्राति

2, 23, 2. 438, 21.

पिल्, **पेलैयति** *werfen* DHĀTUP. 32, 65. *schicken*, *antreiben* KAVIKALPADR.
im ÇKD. — Vgl. **पेल्**, **विल्**.

पिलि m. N. pr. eines Mannes SĀMSK. K. 183, b, 1.

पिलिन्दवत्स (पि० + व०) m. N. pr. eines Zubörers Çākjamuni's
BURN. Lot. de la b. I. 2. SCHIEFFNER, Lebensb. 271 (41).

पिलिप्पिलः adj. nach MAULDH. *schlüpfrig* VS. 23, 12.

पिलु m. *ein best. Baum*, = पीलु SUÇR. 2, 323, 8.

पिलुक m. desgl. ÇABDAR. im ÇKD.

पिलुनी = मूर्वी KATNAM. bei WILS.; die richtigere Form **पिलुपणी**
gibt ÇKD. nach ders. Aut. — Vgl. पीलुपणी.

पिलै adj. *triefende Augen habend*, m. *triefende Augen* P. 5, 2, 33,
VÄRTL. 2. AK. 2, 6, 2, 11. H. 461. an. 2, 435. MED. I. 31. HALJ. 2, 452.

— Vgl. चिला, चुला.

पिलाका (wohl von **पिला**) f. *Elephantenweibchen* ÇABDAM. im ÇKD.

1. **पिश्रि**, **पिंश्रि**, **पिंशैति** DHĀTUP. 28, 143 (अत्रये). gaṇa मुचादि zu P.
7, 1, 59. पिंशैति; **पिपैश्च**, **पिपैशै**; *schmücken*, *auszieren*, *putzen*; *zubereiten*,
zurüsten, namentlich *das Fleisch aushauen und zurechtschneiden*;

gestalten, *bilden*: **पिपैश्च** नाकं स्तम्भः RV. 1, 68, 10. मा श्रीपंश्चन् 4, 33, 4.
1, 161, 10. पुरुत्रा वाचं पिपैश्चुर्वदतः 7, 103, 6. चमसान् 1, 161, 9. 3, 60, 2.

यो द्रूपैपिंश्चुवनानि विश्वा 10, 110, 9. वष्टा द्रूपाणि पिंशतु 184, 1. द्रूपा-
णि पिंशन्युवनानि विश्वा TBR. 3, 1, 1, 12 in Ind. St. 7, 269. विश्वा वः श्री-
रथि तनुषु पिपैश्च RV. 5, 37, 6. स्तम्भैन्या पिपैश्च 6, 49, 3. वधुः प्रकेभिः
पिपैश्च हिरण्यैः 2, 33, 9. यः पिंशैते सूनतामिः सूबीयम् 8, 19, 22. श्रुत्युर्वचेन
पिपैश्च यतो नामैः 9, 68, 4. pass.: ब्रह्मगवी) पिश्चमाना, पिशिता AV. 12,
3, 36. partic. **पिष्ठ** (n. = द्रूप NAIGH. 3, 7): चमस AV. 19, 49, 8. (माहृतम्)

गणं पिष्ठे रुक्मेभिरजिभिः RV. 5, 36, 1. पिष्ठामा रुशा VS. 21, 46. NIR. 8,
20. Vgl. auch **पिशित**.

— intens.: उप॑ मा पेपिशत्तमः कृष्ण व्यक्तमस्थित (Sternen-)Schmuck
tragend RV. 10, 127, 7. द्वृष्टःपते उषसा पेपिशाने AV. 8, 9, 12.

— निनृ *der Länge nach anbringen*, — *anhafsten*: लष्टा पिपैश मध्युतो ऽनु-
वधान् AV. 14, 1, 60.

— श्रमि mit Schmuck bestecken, ausschmücken: वरा इवैद्रवतामो हिर-
एपैरभि स्वधामित्तन्वः पिपैश्चे RV. 5, 60, 4. श्रमि श्यावं न कृशनेभिरश्च
नदन्त्रैभिः पितोऽयामपिशन् 10, 68, 11. येभिः शिल्पैश्चाम्यपिशत्प्रापातिः
TBR. 2, 7, 45, 2.

— शा verzieren, (mit Farbe) schmücken: शा रोदसी विश्वपिशः पि-
शाना: RV. 7, 37, 3. इवैद्रुषु रुशा श्रात पिंशत 10, 33, 7.

— निस् *herausschälen* (Fleisch aus der Haut): निश्चमाण क्षम्बो गाम-
पिंशत RV. 4, 110, 8.

— चि, **विपिशति** (= **विपैश्चति** DURGA) NIR. 6, 11. पेशा इति द्रूपनाम
पिशतेर्विपिशतं भवति 8, 11; nach DURGA so v. a. **विकसित** oder bei
Andern **विनिश्चित** als Schmuck angebracht.

2. **पिश्** (= 1. **पिश्रि**) f. **Schmuck**: **पिशा** गिरो मधवन्गोभिरश्चैस्वायतः
शिशीक्षि रुपे श्रस्मान् RV. 7, 18, 2. — Vgl. विश्व०, प्रुक्ष०, सु०.

पिशै m. nach Sū. so v. a. **रुह** Damhirsch: सिंहा इव नानदति प्रचेत-
तसः: पिशा इव सुपिशो विश्ववैदसः RV. 4, 64, 8. Vielleicht nach der Farbe
so benannt; vgl. **पिशङ्क**.